



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण

### प्राधिकृत प्रकाशन

क्र.२] गुरुवार, दिनांक २३ जानेवारी २०२५ : माघ ३, शके १९४६ [किंमत ०.०० रु.]

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत

## भाग एक-अ छत्रपती संभाजीनगर विभाग

१

जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांजकडून

नगर विकास विभाग

वाचा :- १) महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम १९६५.

२) महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती (अध्यक्ष पदाची निवडणूक) नियम १९८१

३) महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती (उपाध्यक्ष पदाची निवडणूक) नियम २००५

आदेश

जा.क्र. २०२४/नपाप्र/कावी-३३ महाराष्ट्र नगरपरिषदा / नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५१ (१) व १९ चे पोटकलम (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **मी अभिनव गोयल, जिल्हाधिकारी हिंगोली** या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव नगरपंचायत सदस्यामधून दिनांक ०३/०१/२०२५ रोजी घेण्यात आलेल्या निवडणूकीत खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या नगरपंचायतीमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. असे जाहीर करून त्यांची नावे असाधारण प्रसिध्द करण्यासाठी या आदेशान्वये मान्यता देत आहे.

अ.क्र.	नगरपंचायतचे नाव	निवडून आलेल्या अध्यक्षाचे नाव	निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव
१	नगरपंचायत सेनगांव	श्रीमती. मनिषा कैलास देशमुख	श्रीमती. शालीनी देविदास देशमुख

(अभिनव गोयल)  
जिल्हाधिकारी, हिंगोली

२

जिल्हाधिकारी बीड यांजकडून  
आदेश

क्र. २०२४/नपाप्र/निवडणूक/कावि-४५ दि.१५.०१.२०२५ अन्वये महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्तीची कार्यपद्धती) नियम, २०१० कलम ६ अन्वये प्राप्त अधिकारान्वये मी, अविनाश पाठक, जिल्हाधिकारी बीड, या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, बीड जिल्ह्यातील नगरपंचायत पाटोदा मधील नामनिर्देशित सदस्य पदाच्या निवडी करिता दिनांक २०/०१/२०२५ रोजी बोलवण्यात आलेल्या विशेषसभेमध्ये स्तंभ क्रमांक ०३ मध्ये दर्शविलेले उमेदवार यांची नामनिर्देशित सदस्य पदावर नियुक्ती झालेली आहे.

अ.क्र.	नगरपंचायतीचे नाव	नामनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्यांची नावे
१	२	३
१	नगरपंचायत पाटोदा	श्री संजय सोपान शिंदे
२	नगरपंचायत पाटोदा	सौ. रुपाली संदीप जावळे

ठिकाण : बीड

दिनांक : /०१/२०२५

(अविनाश पाठक, भा.प्र.से.)  
जिल्हाधिकारी, बीड

३

जिल्हाधिकारी बीड यांजकडून  
आदेश

क्र. २०२४/नपाप्र/निवडणूक/कावि-४८ दि.१५.०१.२०२५ अन्वये महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ३४१- ब-२ चे पोट कलम- १ ते ३ अन्वये प्राप्त अधिकारान्वये मी, अविनाश पाठक, जिल्हाधिकारी बीड, या प्रगटनाद्वारे असे जाहिर करतो की, बीड जिल्ह्यातील नगरपंचायत पाटोदा मधील उपाध्यक्ष पदाच्या निवडी करिता दिनांक २०/०१/२०२५ रोजी बोलावण्यात आलेल्या विशेषसभेमध्ये स्तंभ क्रमांक ०३ मध्ये दर्शविलेले उमेदवार यांची उपाध्यक्ष पदावर नियुक्ती झालेली आहे.

अ.क्र.	नगरपंचायतीचे नाव	उपाध्यक्ष पदावर नियुक्ती व्यक्तीचे नाव
१	२	३
१	नगरपंचायत पाटोदा	श्री गिते रोहिदास विश्वनाथ

ठिकाण : बीड

दिनांक : /०१/२०२५

(अविनाश पाठक, भा.प्र.से.)  
जिल्हाधिकारी, बीड.